

NSE/BSE/39/2016-17

December 1, 2016

To Bombay Stock Exchanges Ltd
Phiroze Jeejee bhoy Towers,
Dalal Street,
Mumbai-400 001

National Stock Exchange of India Ltd.
"Exchange Plaza"
Bandra-Kurla Complex, Bandra (East)
Mumbai-400 051.

Scrip Code- 532678

Scrip Code- BRFL

Dear Sir/Madam,

**Sub: Regulation 29 of the SEBI (Listing Obligation and Disclosure requirements) Regulation, 2015
Intimation of Board Meeting.**

Please be informed that a Meeting of the Board of Directors of the Company is scheduled to be held on Tuesday, December 13, 2016 inter alia to consider, approve and take on record, among other items of the agenda, the Un-audited Financial Results for the quarter/half year ended September 30, 2016.


In this connection, in terms of the code of Conduct adopted by the Company for prevention of insider trading in the securities of the Company pursuant to the provisions of Securities and Exchanges Board of India (Prohibition of Insider Trading) Regulation, 2015, the Trading Window for dealing in the securities of the Company shall remain closed for all the Directors & Designated Persons (as defined in the Code) from December 09, 2016 till 48 hours after the publication of the aforesaid financial results in the newspapers.

The same is also being uploaded on the Company's website: www.bombayrayon.com

Kindly take the same on record.

Yours faithfully,

For Bombay Rayon Fashions Ltd.


Prachi Deshpande
Company Secretary



१० ववर्क **मुंबई, शुक्रवार, २ डिसेंबर २०१६**

डिजिटल कॅशलेस ठाण्यासाठी जिल्हाधिकारी सरसावले

ठाणे दि. १ (वार्ताहर)– ऑनलाईन बँकिंगकड अथवा मोबाइल बँकिंग सुविधांचा वापर करून कॅशलेस व्यवहार कसे करावेत या साठी ठाण्याचे जिल्हाधिकारी कार्यालयाने पुढाकार घेतला असून बँकांच्या मदतीने जिल्हाधिकारी कार्यालयासह सर्व महापालिका, प्रमुख रेल्वे स्थानक त्याचप्रमाणे बाजारपेठा मध्ये विशेष कक्ष उभारून बँकांचे अधिकारी त्याचप्रमाणे सामाजिक संस्था, विद्यार्थी हे मार्गदर्शन करणार आहेत. मुख्यमंत्र्यांनी

कॉनफरन्सद्वारे जिल्हाधिकारी डॉ.महेन्द्र कल्याणकर यांच्याशी संपर्कसाधल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाने बँक अधिकाऱ्यानी बैठक बोलावून या संदर्भात कशा प्रकारे जनजागृती करता येईल या बदल नियोजन केले.

ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात विशेष कक्ष सुरू करण्यात येणार असून या मध्ये विविध बँकांचे अधिकारी त्याचप्रमाणे राष्ट्रीय सेवा योजना व इतर विद्यार्थी कॅशलेस व्यवहाराबाबत मार्गदर्शन करणार आहेत. यामध्ये

विविध बँकांची ऑप्स कशी डाऊनलोड करावी या संदर्भात प्रात्यक्षिके दाखवण्यात येणार आहेत.

नागरिकांच्या सोयीसाठी जिल्ह्यातील आपले सरकार केंद्रावर पीओएस मेकिन्स उपलब्ध करून देण्यात येणार असून याचा देखील नागरिकांना मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे.जिल्ह्यातील असंघटीत कामगारांची बँक खाती सुरू करण्यासंदर्भात व्यापक मोहीम हाती घेण्यात आल्याची माहिती जिल्हा अधिकाऱ्यांनी दिली

<div><div><div></div></div></div>	<div><div><div>कांपोर्ट कार्यालय :</div><div>कोटक इन्फिनिटी, ५ वा मजला, झोन ३, बिल्डिंग नं. २१, इन्फिनिटी अखटी पार्क, ऑफ नेटवर्क इम्प्रोव्हमेंट हायवे, जल्ल ए. के. वैद्य मार्ग, मालाड (पूर्व), मुंबई-४०००१७.</div><div>कांपोर्ट आयव्हेस्टिटी नंबर –</div><div>एल ६५११० एमएच ११८५ पीएलसी ०३१३७०, www.kotak.com :</div><div>दोसरी र्त: १८०० ४२५११००/१८०० ४२०१३००</div></div></div>
<div><div><div>सरफेसी अ‍ॅक्ट, २००२ च्या कलम १३(४) सहवाचता सिक्कुरिटी इंस्ट्रेट (एफ्फोर्सिमेंट) रूल्स, २००२ च्या नियम ८(१) अन्वये स्थावर मिळकतीच्या कब्जाबाबत सूचना</div></div></div>	
<div><div><div><div><div><div><div></div></div></div><div>सिक्कुरिटायझेशन अ‍ॅण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल अ‍ॅसेट्स् अ‍ॅण्ड एफ्फोर्सिमेंट ऑफ सिक्कुरिटी इंस्ट्रेट अ‍ॅक्ट, २००२ (सरफेसी अ‍ॅक्ट) अन्वये आणि कलम १३(२) व १३(१२) सहवाचता सिक्कुरिटी इंस्ट्रेट (एफ्फोर्सिमेंट) रूल्स, २००२ च्या नियम ३, ८ व ९ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून याद्वारे सूचना देण्यात येते की, येथे खाली वर्णन केलेल्या तारखेस खालील कर्जदार, गहाणकार व जामीनदारांना एक मागणी सूचना जारी करून त्यांना सूचनेतील रकमेची परतफेड सदर सूचनेच्या प्राप्तीच्या तारखेपासून ६० दिवसांत करण्यास सांगितले होते. कर्जदार, गहाणकार आणि जामीनदार हे रकमेची परतफेड करण्यास असमर्थ ठरल्याने, याद्वारे कर्जदार, गहाणकार आणि जामीनदार व सर्वसामान्य जनतेला सूचना देण्यात येते की, निम्मस्वाक्षरीकारांनी येथे खाली वर्णन केलेल्या मिळकतीचा प्रतिकात्मक कब्जा त्यांना सरफेसी अ‍ॅक्टच्या कलम १३(४) सहवाचता सदर रूल्सच्या नियम ९ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करत खालील तारखेस घेतला. विशेषतः कर्जदार, गहाणकार आणि जामीनदार व सर्वसामान्य जनतेला याद्वारे इशारा देण्यात येतो की, सदर मिळकतीशी व्यवहार करू नये आणि सदर मिळकतीशी केलेला कोणताही व्यवहार हा कोटक महिंद्रा बँक लिमिटेडच्या खाली वर्णन केलेली रकम व त्यावरील व्याज अशा रकमेसाठी भाराअधीन राहील.</div></div></div><div><div>खाते/कर्जदार यांचे नाव व पत्ता ;</div></div></div></div>	<div><div><div>मे. किमया फॅशनस् प्रायव्हेट लिमिटेड</div><div>ज्यांचे कार्यालय आहे – २, आशा कॉलनी, जुहू तारा रोड, हॉटेल सी प्रिन्सेस समोर, जुहू, मुंबई-४०० ०४१.</div></div></div>
<div><div><div>जामीनदार/गहाणकार/मिळकतीचे मालक यांचे नाव ई</div></div></div>	<div><div><div>१) मे. झिल्लीयन डिझाईन स्टुडिओ प्रायव्हेट लिमिटेड (गहाणकार व जामीनदार)</div><div>२) श्री. प्रदीप हिरानी (जामीनदार)</div><div>३) सी. नंदा हिरानी (जामीनदार)</div></div></div>
<div><div><div>गहाण/भारतस्थ मिळकतींचे वर्णन :</div></div></div>	
<div><div><div><div><div><div><div></div></div></div><div>मुंबई उपनगर व मुंबईच्या नोंदणी जिल्ह्यातील गाव जुहू, तालुका अंधेरी येथे स्थित सर्व्हे क्र. १६, हिस्सा क्र. ८ व ९, सी.टी.एस. क्र. ९८२, आशा कॉलनी नं० – ऑर्गेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेड सधे स्थित बांगल्याच्या मुदच्या ५०० चौ. फूट ओपन एरिया व मागच्या ५०० चौ. फूट एरियासह एकत्रित सुमारे ११५० चौ. फूट म्हणजेच १८१.१६ चौ.मी. कांपोर्ट एरिया मोजमापित तळ अधिक दोन बांगलेले मजले यासह बांगला क्र. २ धारक ती सर्व अखंड मिळकत, त्यातील कॉमन इअईवे व, एन्ट्रन्स, पॅसेजेज व अन्य सामायिक सुविधा व सोयी यामधील सर्व अधिकार, हक्क, हितसंबंध, सुविधाधिकार त्यावरील सध्याच्या व भविष्यातील बांधावयाच्या सर्व बांधकामांमध्ये.</div></div></div><div><div>मागणी सूचनेची तारीख : ११ मार्च, २०१६.</div></div></div></div>	<div><div><div>मागणी सूचनेच्या प्रसिद्धीची तारीख : २६ एप्रिल, २०१६</div></div></div>
<div><div><div>कब्जावाची तारीख : ३० नोव्हेंबर, २०१६</div></div></div>	
<div><div><div><div><div><div><div></div></div></div><div>थकबाकी रक्कम : २८ फेब्रुवारी, २०१६ रोजीस रु. १५,४३,१०,८८८.५४ (रुपये पंधरा कोटी त्रेचाळीस लाख दहा हजार आठशे अठ्ठाऐंशी व पैसे चोपनमात्र)</div><div>त्यावरील २९ फेब्रुवारी, २०१६ पासून प्रदान/वसुलीपर्यंत संविदात्मक दराने पुढील व्याज व अन्य आकार यासह.</div></div></div><div><div>सही/-</div><div>कोटक महिंद्रा बँक लि.</div><div>प्राधिकृत अधिकारी</div></div></div></div>	
<div><div><div><div><div><div><div></div></div></div><div>दिनांक ०२ डिसेंबर, २०१६</div><div>ठिकाण : मुंबई.</div></div></div><div><div><div>सही/-</div><div>कोटक महिंद्रा बँक लि.</div><div>प्राधिकृत अधिकारी</div></div></div></div></div>	

 Edelweiss एडलवैस अ‍ॅसेट रिकन्स्ट्रक्शन कं. लि. <p>सीआयएन : यु७७१०एमएच२००७पीएलसी१७४७५२, एडलवैस हाऊस, ३ रा मजला, ऑफ सी.एस.टी. रोड, कलिनग, मुंबई-२८.</p>	
“तारण मत्ता” ची ई-लिताव विक्री- खा. मे. फर्स्ट विनर लाईफस्टाईल लिमिटेड	
एडलवैस अ‍ॅसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी लिमिटेड (ह्वापुव्हे उद्देह “ ईएआरसी ”) त्या प्राधिकृत अधिकाऱ्यांनी (प्रा.अ.) कब्जात घेतलेल्या, सिक्कुरिटी इंस्ट्रेट (एफ्फोर्सिमेंट) रूल्स, २००२ सहवाचता सिक्कुरिटायझेशन अ‍ॅण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल अ‍ॅसेट्स् अ‍ॅण्ड एफ्फोर्सिमेंट ऑफ सिक्कुरिटी इंस्ट्रेट अ‍ॅक्ट, २००२ (अ‍ॅक्ट) च्या तलुदीन्वये “जसे आहे जेथे आहे” आणि “जसे आहे जे आहे” तत्त्वांनुसार कोणत्याही घेतलेल्या वित्त सहाय्यासाठी मे. फर्स्ट विनर लाईफस्टाईल लि. (पूर्वी मे. रिचलगेव्हड एक्स्पॉर्ट प्रा.लि. अशी ज्ञात त्यानंतर “कर्जदार” असा उद्देह) द्वारे जमावणार्हा आणि मे. रिकोश फॅशनस (प्रा.) लि. (“ हमीदार ”) द्वारे गहाण ठेवलेल्या खालील तारण मत्तेच्या ई-लिताव विक्रीकरिता प्रस्ताव मागविण्यात येत आहेत.	
<p>तारण मत्तेचे वर्णन</p> <p>संच – I</p> सी-८/१, तारापूर एमआयव्हीसी, पालघर येथील प्लॉट आणि मगिनीन. <p>संच – II</p> मेक भवन क्र. ३, मुंबई मॉर्स लाईन्स मुंबई येथील कार्यालय	<p>राखीव किंमत (रु. लाखात)</p> <p>३६.००</p> <p>इसारा आणाम रकम (इसार) (रु. लाखात)</p> <p>३.६०</p> <p>बोली वाढणे (रु. लाखात)</p> <p>०.५०</p> <p>तारण मत्तेच्या निरीक्षणची तारीख</p> <p>१५ डिसेंबर, २०१६ रोजी स. ११.०० आणि सायं. ५.०० दरम्यान</p> <p>अंतिमलाईन बोली सादर करण्याची अंतिम तारीख</p> <p>०५ जानेवारी, २०१७ रोजी सायं. ५.००</p> <p>ई-लितावची तारीख आणि वेळ</p> <p>०६ जानेवारी, २०१७ रोजी दु. १२.०० ते दु. १.०० प्रत्येकी ५ मिनिटांच्या अवघाद वित्तारसाह</p>
<p>तारण मत्तेचे संक्षिप्त वर्णन</p> <p>संच I – मे. फर्स्ट विनर लाईफस्टाईल लि. चा एमआयव्हीसी तारापूर इंडस्ट्रियल एरिया, गाव कोलवडे, पालघर जिल्हा येथील प्लॉट क्र. सी-८/१, अशा ज्ञात जमिनीवरील सर्व तें प्लॉट आणि मगिनीन.</p> <p>संच II – मे. रिकोश फॅशनस (प्रा.) लि.च्या नावे असलेले कार्यालय क्र. ४०८, ४ था मजला, मेकर भवन क्र. ३, मुंबई मॉर्स लाईन्स, मुंबई (मोजमापित ४०० चौ.फी. व्हिअरअव क्षेत्र.)</p>	<p>०५ जानेवारी, २०१७ रोजी</p> <p>०६ जानेवारी, २०१७ रोजी</p> <p>०७ जानेवारी, २०१७ रोजी</p> <p>०८ जानेवारी, २०१७ रोजी</p> <p>०९ जानेवारी, २०१७ रोजी</p> <p>१० जानेवारी, २०१७ रोजी</p> <p>११ जानेवारी, २०१७ रोजी</p> <p>१२ जानेवारी, २०१७ रोजी</p> <p>१३ जानेवारी, २०१७ रोजी</p> <p>१४ जानेवारी, २०१७ रोजी</p> <p>१५ जानेवारी, २०१७ रोजी</p> <p>१६ जानेवारी, २०१७ रोजी</p> <p>१७ जानेवारी, २०१७ रोजी</p> <p>१८ जानेवारी, २०१७ रोजी</p> <p>१९ जानेवारी, २०१७ रोजी</p> <p>२० जानेवारी, २०१७ रोजी</p> <p>२१ जानेवारी, २०१७ रोजी</p> <p>२२ जानेवारी, २०१७ रोजी</p> <p>२३ जानेवारी, २०१७ रोजी</p> <p>२४ जानेवारी, २०१७ रोजी</p> <p>२५ जानेवारी, २०१७ रोजी</p> <p>२६ जानेवारी, २०१७ रोजी</p> <p>२७ जानेवारी, २०१७ रोजी</p> <p>२८ जानेवारी, २०१७ रोजी</p> <p>२९ जानेवारी, २०१७ रोजी</p> <p>३० जानेवारी, २०१७ रोजी</p> <p>३१ जानेवारी, २०१७ रोजी</p> <p>३२ जानेवारी, २०१७ रोजी</p> <p>३३ जानेवारी, २०१७ रोजी</p> <p>३४ जानेवारी, २०१७ रोजी</p> <p>३५ जानेवारी, २०१७ रोजी</p> <p>३६ जानेवारी, २०१७ रोजी</p> <p>३७ जानेवारी, २०१७ रोजी</p> <p>३८ जानेवारी, २०१७ रोजी</p> <p>३९ जानेवारी, २०१७ रोजी</p> <p>४० जानेवारी, २०१७ रोजी</p> <p>४१ जानेवारी, २०१७ रोजी</p> <p>४२ जानेवारी, २०१७ रोजी</p> <p>४३ जानेवारी, २०१७ रोजी</p> <p>४४ जानेवारी, २०१७ रोजी</p> <p>४५ जानेवारी, २०१७ रोजी</p> <p>४६ जानेवारी, २०१७ रोजी</p> <p>४७ जानेवारी, २०१७ रोजी</p> <p>४८ जानेवारी, २०१७ रोजी</p> <p>४९ जानेवारी, २०१७ रोजी</p> <p>५० जानेवारी, २०१७ रोजी</p> <p>५१ जानेवारी, २०१७ रोजी</p> <p>५२ जानेवारी, २०१७ रोजी</p> <p>५३ जानेवारी, २०१७ रोजी</p> <p>५४ जानेवारी, २०१७ रोजी</p> <p>५५ जानेवारी, २०१७ रोजी</p> <p>५६ जानेवारी, २०१७ रोजी</p> <p>५७ जानेवारी, २०१७ रोजी</p> <p>५८ जानेवारी, २०१७ रोजी</p> <p>५९ जानेवारी, २०१७ रोजी</p> <p>६० जानेवारी, २०१७ रोजी</p> <p>६१ जानेवारी, २०१७ रोजी</p> <p>६२ जानेवारी, २०१७ रोजी</p> <p>६३ जानेवारी, २०१७ रोजी</p> <p>६४ जानेवारी, २०१७ रोजी</p> <p>६५ जानेवारी, २०१७ रोजी</p> <p>६६ जानेवारी, २०१७ रोजी</p> <p>६७ जानेवारी, २०१७ रोजी</p> <p>६८ जानेवारी, २०१७ रोजी</p> <p>६९ जानेवारी, २०१७ रोजी</p> <p>७० जानेवारी, २०१७ रोजी</p> <p>७१ जानेवारी, २०१७ रोजी</p> <p>७२ जानेवारी, २०१७ रोजी</p> <p>७३ जानेवारी, २०१७ रोजी</p> <p>७४ जानेवारी, २०१७ रोजी</p> <p>७५ जानेवारी, २०१७ रोजी</p> <p>७६ जानेवारी, २०१७ रोजी</p> <p>७७ जानेवारी, २०१७ रोजी</p> <p>७८ जानेवारी, २०१७ रोजी</p> <p>७९ जानेवारी, २०१७ रोजी</p> <p>८० जानेवारी, २०१७ रोजी</p> <p>८१ जानेवारी, २०१७ रोजी</p> <p>८२ जानेवारी, २०१७ रोजी</p> <p>८३ जानेवारी, २०१७ रोजी</p> <p>८४ जानेवारी, २०१७ रोजी</p> <p>८५ जानेवारी, २०१७ रोजी</p> <p>८६ जानेवारी, २०१७ रोजी</p> <p>८७ जानेवारी, २०१७ रोजी</p> <p>८८ जानेवारी, २०१७ रोजी</p> <p>८९ जानेवारी, २०१७ रोजी</p> <p>९० जानेवारी, २०१७ रोजी</p> <p>९१ जानेवारी, २०१७ रोजी</p> <p>९२ जानेवारी, २०१७ रोजी</p> <p>९३ जानेवारी, २०१७ रोजी</p> <p>९४ जानेवारी, २०१७ रोजी</p> <p>९५ जानेवारी, २०१७ रोजी</p> <p>९६ जानेवारी, २०१७ रोजी</p> <p>९७ जानेवारी, २०१७ रोजी</p> <p>९८ जानेवारी, २०१७ रोजी</p> <p>९९ जानेवारी, २०१७ रोजी</p> <p>१० जानेवारी, २०१७ रोजी</p> <p>११ जानेवारी, २०१७ रोजी</p> <p>१२ जानेवारी, २०१७ रोजी</p> <p>१३ जानेवारी, २०१७ रोजी</p> <p>१४ जानेवारी, २०१७ रोजी</p> <p>१५ जानेवारी, २०१७ रोजी</p> <p>१६ जानेवारी, २०१७ रोजी</p> <p>१७ जानेवारी, २०१७ रोजी</p> <p>१८ जानेवारी, २०१७ रोजी</p> <p>१९ जानेवारी, २०१७ रोजी</p> <p>२० जानेवारी, २०१७ रोजी</p> <p>२१ जानेवारी, २०१७ रोजी</p> <p>२२ जानेवारी, २०१७ रोजी</p> <p>२३ जानेवारी, २०१७ रोजी</p> <p>२४ जानेवारी, २०१७ रोजी</p> <p>२५ जानेवारी, २०१७ रोजी</p> <p>२६ जानेवारी, २०१७ रोजी</p> <p>२७ जानेवारी, २०१७ रोजी</p> <p>२८ जानेवारी, २०१७ रोजी</p> <p>२९ जानेवारी, २०१७ रोजी</p> <p>३० जानेवारी, २०१७ रोजी</p> <p>३१ जानेवारी, २०१७ रोजी</p> <p>३२ जानेवारी, २०१७ रोजी</p> <p>३३ जानेवारी, २०१७ रोजी</p> <p>३४ जानेवारी, २०१७ रोजी</p> <p>३५ जानेवारी, २०१७ रोजी</p> <p>३६ जानेवारी, २०१७ रोजी</p> <p>३७ जानेवारी, २०१७ रोजी</p> <p>३८ जानेवारी, २०१७ रोजी</p> <p>३९ जानेवारी, २०१७ रोजी</p> <p>४० जानेवारी, २०१७ रोजी</p> <p>४१ जानेवारी, २०१७ रोजी</p> <p>४२ जानेवारी, २०१७ रोजी</p> <p>४३ जानेवारी, २०१७ रोजी</p> <p>४४ जानेवारी, २०१७ रोजी</p> <p>४५ जानेवारी, २०१७ रोजी</p> <p>४६ जानेवारी, २०१७ रोजी</p> <p>४७ जानेवारी, २०१७ रोजी</p> <p>४८ जानेवारी, २०१७ रोजी</p> <p>४९ जानेवारी, २०१७ रोजी</p> <p>५० जानेवारी, २०१७ रोजी</p> <p>५१ जानेवारी, २०१७ रोजी</p> <p>५२ जानेवारी, २०१७ रोजी</p> <p>५३ जानेवारी, २०१७ रोजी</p> <p>५४ जानेवारी, २०१७ रोजी</p> <p>५५ जानेवारी, २०१७ रोजी</p> <p>५६ जानेवारी, २०१७ रोजी</p> <p>५७ जानेवारी, २०१७ रोजी</p> <p>५८ जानेवारी, २०१७ रोजी</p> <p>५९ जानेवारी, २०१७ रोजी</p> <p>६० जानेवारी, २०१७ रोजी</p> <p>६१ जानेवारी, २०१७ रोजी</p> <p>६२ जानेवारी, २०१७ रोजी</p> <p>६३ जानेवारी, २०१७ रोजी</p> <p>६४ जानेवारी, २०१७ रोजी</p> <p>६५ जानेवारी, २०१७ रोजी</p> <p>६६ जानेवारी, २०१७ रोजी</p> <p>६७ जानेवारी, २०१७ रोजी</p> <p>६८ जानेवारी, २०१७ रोजी</p> <p>६९ जानेवारी, २०१७ रोजी</p> <p>७० जानेवारी, २०१७ रोजी</p> <p>७१ जानेवारी, २०१७ रोजी</p> <p>७२ जानेवारी, २०१७ रोजी</p> <p>७३ जानेवारी, २०१७ रोजी</p> <p>७४ जानेवारी, २०१७ रोजी</p> <p>७५ जानेवारी, २०१७ रोजी</p> <p>७६ जानेवारी, २०१७ रोजी</p> <p>७७ जानेवारी, २०१७ रोजी</p> <p>७८ जानेवारी, २०१७ रोजी</p> <p>७९ जानेवारी, २०१७ रोजी</p> <p>८० जानेवारी, २०१७ रोजी</p> <p>८१ जानेवारी, २०१७ रोजी</p> <p>८२ जानेवारी, २०१७ रोजी</p> <p>८३ जानेवारी, २०१७ रोजी</p> <p>८४ जानेवारी, २०१७ रोजी</p> <p>८५ जानेवारी, २०१७ रोजी</p> <p>८६ जानेवारी, २०१७ रोजी</p> <p>८७ जानेवारी, २०१७ रोजी</p> <p>८८ जानेवारी, २०१७ रोजी</p> <p>८९ जानेवारी, २०१७ रोजी</p> <p>९० जानेवारी, २०१७ रोजी</p> <p>९१ जानेवारी, २०१७ रोजी</p> <p>९२ जानेवारी, २०१७ रोजी</p> <p>९३ जानेवारी, २०१७ रोजी</p> <p>९४ जानेवारी, २०१७ रोजी</p> <p>९५ जानेवारी, २०१७ रोजी</p> <p>९६ जानेवारी, २०१७ रोजी</p> <p>९७ जानेवारी, २०१७ रोजी</p> <p>९८ जानेवारी, २०१७ रोजी</p> <p>९९ जानेवारी, २०१७ रोजी</p> <p>१० जानेवारी, २०१७ रोजी</p> <p>११ जानेवारी, २०१७ रोजी</p> <p>१२ जानेवारी, २०१७ रोजी</p> <p>१३ जानेवारी, २०१७ रोजी</p> <p>१४ जानेवारी, २०१७ रोजी</p> <p>१५ जानेवारी, २०१७ रोजी</p> <p>१६ जानेवारी, २०१७ रोजी</p> <p>१७ जानेवारी, २०१७ रोजी</p> <p>१८ जानेवारी, २०१७ रोजी</p> <p>१९ जानेवारी, २०१७ रोजी</p> <p>२० जानेवारी, २०१७ रोजी</p> <p>२१ जानेवारी, २०१७ रोजी</p> <p>२२ जानेवारी, २०१७ रोजी</p> <p>२३ जानेवारी, २०१७ रोजी</p> <p>२४ जानेवारी, २०१७ रोजी</p> <p>२५ जानेवारी, २०१७ रोजी</p> <p>२६ जानेवारी, २०१७ रोजी</p> <p>२७ जानेवारी, २०१७ रोजी</p> <p>२८ जानेवारी, २०१७ रोजी</p> <p>२९ जानेवारी, २०१७ रोजी</p> <p>३० जानेवारी, २०१७ रोजी</p> <p>३१ जानेवारी, २०१७ रोजी</p> <p>३२ जानेवारी, २०१७ रोजी</p> <p>३३ जानेवारी, २०१७ रोजी</p> <p>३४ जानेवारी, २०१७ रोजी</p> <p>३५ जानेवारी, २०१७ रोजी</p> <p>३६ जानेवारी, २०१७ रोजी</p> <p>३७ जानेवारी, २०१७ रोजी</p> <p>३८ जानेवारी, २०१७ रोजी</p> <p>३९ जानेवारी, २०१७ रोजी</p> <p>४० जानेवारी, २०१७ रोजी</p> <p>४१ जानेवारी, २०१७ रोजी</p> <p>४२ जानेवारी, २०१७ रोजी</p> <p>४३ जानेवारी, २०१७ रोजी</p> <p>४४ जानेवारी, २०१७ रोजी</p> <p>४५ जानेवारी, २०१७ रोजी</p> <p>४६ जानेवारी, २०१७ रोजी</p> <p>४७ जानेवारी, २०१७ रोजी</p> <p>४८ जानेवारी, २०१७ रोजी</p> <p>४९ जानेवारी, २०१७ रोजी</p> <p>५० जानेवारी, २०१७ रोजी</p> <p>५१ जानेवारी, २०१७ रोजी</p> <p>५२ जानेवारी, २०१७ रोजी</p> <p>५३ जानेवारी, २०१७ रोजी</p> <p>५४ जानेवारी, २०१७ रोजी</p> <p>५५ जानेवारी, २०१७ रोजी</p> <p>५६ जानेवारी, २०१७ रोजी</p> <p>५७ जानेवारी, २०१७ रोजी</p> <p>५८ जानेवारी, २०१७ रोजी</p> <p>५९ जानेवारी, २०१७ रोजी</p> <p>६० जानेवारी, २०१७ रोजी</p> <p>६१ जानेवारी, २०१७ रोजी</p> <p>६२ जानेवारी, २०१७ रोजी</p> <p>६३ जानेवारी, २०१७ रोजी</p> <p>६४ जानेवारी, २०१७ रोजी</p> <p>६५ जानेवारी, २०१७ रोजी</p> <p>६६ जानेवारी, २०१७ रोजी</p> <p>६७ जानेवारी, २०१७ रोजी</p> <p>६८ जानेवारी, २०१७ रोजी</p> <p>६९ जानेवारी, २०१७ रोजी</p> <p>७० जानेवारी, २०१७ रोजी</p> <p>७१ जानेवारी, २०१७ रोजी</p> <p>७२ जानेवारी, २०१७ रोजी</p> <p>७३ जानेवारी, २०१७ रोजी</p> <p>७४ जानेवारी, २०१७ रोजी</p> <p>७५ जानेवारी, २०१७ रोजी</p> <p>७६ जानेवारी, २०१७ रोजी</p> <p>७७ जानेवारी, २०१७ रोजी</p> <p>७८ जानेवारी, २०१७ रोजी</p> <p>७९ जानेवारी, २०१७ रोजी</p> <p>८० जानेवारी, २०१७ रोजी</p> <p></p>

SOUTH WESTERN RAILWAY
E-Tender Notice No. SWR/W/HQ/BR/11/16 of 25-11-2016

The Undersigned, on behalf of President of India invites sealed tenders for the following works

Description of Work	Tender Value
Hubballi Division: Fabrication, construction, installation and commissioning of Turn table for EMD Shed Hubballi in connection with expansion of homing capacity from 150 to 200 EMD Locos.	Rs. 1,73,08,987/-

Last Date of submission of bid for above tender is 05-01-2017 upto 11.00 hrs.

For details of tender notice log on to website www.treps.gov.in No manual tenders will be entertained against E-tender. Keep visiting the Website for any corrigendum till closing date

Deputy Chief Engineer/Bridge-line/HQ
No. PUB/233/AAD/PRB/SWR/2016-17

[Pursuant to rule 30 the Companies (Incorporation) Rules, 2014]

Advertisement to be published in the newspaper for change of registered office of the company from one state to another

Before the Central Government

Regional Director, Western Region, Everest, 5th Floor, 100 Marine Drive, Mumbai - 400002

In the matter of the Companies Act, 2013, Section 13(4) of Companies Act, 2013 and Rule 30(6) (a) of the Companies (Incorporation) Rules, 2014

AND

In the matter of Zilingo Funtline Private Limited having its registered office at D-2302/03, Ekta Meadows CHS Ltd, Off W E Highway Khatau Mill Compound, Borivali East Mumbai 400066, Petitioner

Notice is hereby given to the General Public that the company proposes to make application to the Central Government under section 13 of the Companies Act, 2013 seeking confirmation of alteration of the Memorandum of Association of the Company in terms of the special resolution passed at the Extra ordinary general meeting held on 29th February, 2016 to enable the company to change its Registered office from "State of Maharashtra" to "State of Karnataka".

Any person whose interest is likely to be affected by the proposed change of the registered office of the company may deliver or cause to be delivered or send by registered post of his/her objections supported by an affidavit stating the nature of his/her interest and grounds of opposition to the Regional Director, Western Region, within Fourteen days from the date of publication of this notice with a copy of the applicant company at its registered office at the address mentioned below:

D-2302/03, Ekta Meadows CHS Ltd, Off W E Highway Khatau Mill Compound, Borivali East Mumbai 400066

For and on behalf of the
Zilingo Funtline Private Limited

Sd/-
Ankith Udaykrishna Bose
Director
Date : 2.12.2016
Place : Mumbai
DIN: 07281635

MUMBAI DEBTS RECOVERY TRIBUNAL – I
(Govt. Of India, Ministry of Finance)
5th Floor, Scindia House, Opp. L&T House,
Narottam Morarji Marg, Ballard Estate, Mumbai – 400 001.

O.A. 105 OF 2016

EXH. NO. 13

STANDARD CHARTERED BANKAPPLICANT

VERSUS

TRIUM LOGISTICS INDIA PVT. LTD & ORSDEFENDENTS

SUMMONS

WHEREAS, the applicant has instituted an applications U/S 19 of the Recovery of Debts due to Banks and financial institutions Act, 1993 against you for the recovery of sum mentioned therein together with current and future interest and other reliefs. You are hereby summoned to appear and file written statement before this tribunal at 12.00 P.M. or at such time immediately thereafter according to the convenience of tribunal on 03/01/2017 to answer the claim.

2. You are directed to collect the annexure on your appearance before the tribunal.

3. If you intend to file any documents, you may file the same with a list along with the written statement.

4. You should file your registered address and a memo of appearance when you enter appearance before the Tribunal either in person or by a Pleader/Advocate duly instructed.

5. Take notice that, in default of your appearance on the day mentioned herein before, the proceeding will be heard and determined in your absence.

Given under my hand and the seal of this Tribunal on this 29/11/2016.

(A.Murali)
Registrar, I/C
Mumbai Debts Recovery Tribunal – I

To

DEF-1	TRIUM LOGISTICS INDIA PVT. LTD AT – 105, PUJIT PLAZA, SECTOR 11, PLOT NO.67, CBD BELAPUR, NAVI MUMBAI – 400 614.
DEF-2	SATISH KUMAR PILLAI AT – 105, PUJIT PLAZA, SECTOR 11, PLOT NO.67, CBD BELAPUR, NAVI MUMBAI – 400 614.

PUBLIC NOTICE

1. NOTICE is hereby given for the information of public that our clients, (i) **Mrs. Tulisbai Sunderdas Jagasia**, (ii) **Mr. Kishore Vasdev Jagasia** (iii) **Mr. Suresh Vasdev Jagasia**, having their address at Plot No. 124, The Sindhi Immigrants Co-operative Housing Society Limited, Sion Trombay Road, Chembur, Mumbai -400 071, are the Lessees/Owners of the property, more particularly described in the Schedule appended hereunder (hereinafter referred to as "the said property").

2. Our client had by an Agreement for Redevelopment dated 19th August, 2013 (duly registered with the Office of the Sub Registrar, Kurla 1, Mumbai Suburban District, as Document No.KRL-1-7410 of 2013, under Receipt No.9331 dated 20th August, 2013), executed between our clients and **Mr. Niraj G. Kakkad, Karta of Niraj G. Kakkad, HUF, Proprietor, M/s. Niraj Kakkad Constructions**, having offices at 1, India House, Ground Floor, Plot No.5/F, Tagore Road, Santacruz (West), Mumbai -400 054 and 301, Enterprise Center, Nehru Road, Vile Parle (East), Mumbai -400 099, granted development rights in respect of the said property to the said **Mr. Niraj G. Kakkad, Karta of Niraj G. Kakkad, HUF, Proprietor, M/s. Niraj Kakkad Constructions**.

3. The said **Mr. Niraj G. Kakkad, Karta of Niraj G. Kakkad, HUF, Proprietor, M/s. Niraj Kakkad Constructions**, has only completed a part of the superstructure in respect of the new building on the said property and has left the proposed new building incomplete in all respects.

4. The said **Mr. Niraj G. Kakkad, Karta of Niraj G. Kakkad, HUF, Proprietor, M/s. Niraj Kakkad Constructions**, has committed breach of the terms and conditions of the said Agreement. The said **Mr. Niraj G. Kakkad, Karta of Niraj G. Kakkad, HUF, Proprietor, M/s. Niraj Kakkad Constructions**, has illegally allegedly sold certain flats in the new building on the said property, without authority/consent from our clients.

5. The members of the public are hereby informed that our clients have by our notice dated 01st December, 2016, terminated the said Agreement. The members of the public are further informed that our clients have not given any Power of Attorney or authority dated 30th December 2013 or of any other date, in favour of Mr. Niraj Kakkad and Mrs. Divya Kakad for sale of flats, as represented by Mr. Niraj Kakkad in the alleged sale agreements between Niraj Kakkad Constructions and the Purchasers.

6. As part of the Development Agreement, **Mr. Niraj G. Kakkad, Karta of Niraj G. Kakkad, HUF, Proprietor, M/s. Niraj Kakkad Constructions** is not entitled to sell any flat till he obtains and purchases of TDR, FSI and fungible FSI. Fungible FSI has not been purchased/obtained by him till date which is major breach of the said Agreement. The said Agreement explicitly states that the Lessees/Owners have the right to terminate the Development Agreement if **Mr. Niraj G. Kakkad, Karta of Niraj G. Kakkad, HUF, Proprietor, M/s. Niraj Kakkad Constructions** fails to purchase the Fungible FSI within the stipulated time frame of 180 Days + 90 days grace period. **Mr. Niraj G. Kakkad, Karta of Niraj G. Kakkad, HUF, Proprietor, M/s. Niraj Kakkad Constructions** has failed in this commitment and is liable for termination. The said Agreement also states that **Mr. Niraj G. Kakkad, Karta of Niraj G. Kakkad, HUF, Proprietor, M/s. Niraj Kakkad Constructions** needs to take consent of the Owners/Lessees while making the sale which is major breach of the said Agreement.

7. In the circumstances, **Mr. Niraj G. Kakkad, Karta of Niraj G. Kakkad, HUF, Proprietor, M/s. Niraj Kakkad Constructions**, is no longer entitled to any development nor is entitled to any rights in respect of the said property or any part thereof. Our clients intend to initiate legal proceedings (civil and criminal), against the said **Mr. Niraj G. Kakkad, Karta of Niraj G. Kakkad, HUF, Proprietor, M/s. Niraj Kakkad Constructions**, for damages and compensation for the incomplete construction made by him and also the cheating, breach of trust, fabrication of documents and fraud committed by him.

8. The members of the public are hereby informed and warned not to deal with the said **Mr. Niraj G. Kakkad, Karta of Niraj G. Kakkad, HUF, Proprietor, M/s. Niraj Kakkad Constructions**, or any of its agents, in respect of the said property or any part thereof, without the express written consent of our client. Any person/s doing so shall do so entirely at his/her/their risk as to costs and consequences and the same shall not be binding upon our clients, in any manner whatsoever.

THE SCHEDULE HEREINABOVE REFERRED TO:-

Plot No. 124 totally admeasuring about 616.8 square meters, comprising of property bearing C.T.S. No.213 admeasuring about 476.3 square meters, property bearing C.T.S. No.213/1 admeasuring about 54.9 square meters, property bearing C.T.S. No.213/2 admeasuring about 42.8 square meters and property bearing C.T.S. No.213/3 admeasuring about 42.8 square meters, at Sion-Trombay Road, Village Chembur, Taluka Kurla Mumbai Suburban District.

Dated this 01st day of December, 2016.

Sd/-
M/s. Mahesh Menon & Co.,
Advocates for
(i) **Mrs. Tulisbai Sunderdas Jagasia**
(ii) **Mr. Kishore Vasdev Jagasia**
(iii) **Mr. Suresh Vasdev Jagasia**
10, 1st Floor, 645, J.S.S. Road, Near Metro Theatre, Dhobi Talao, Mumbai-400 002.
Email: mmcolaw@hotmail.com

INDIA INFOLINE HOUSING FINANCE LIMITED
Corporate Office : Plot No. 98, Phase-IV, Udyog Vihar, Gurgaon, Haryana
Branch Office : IIFL, Oberoi Towers, Opp. Govt. Milk Scheme, Jalna Road, Aurangabad-431001

DEMAND NOTICE

Under Section 13(2) of the Securitisation And Reconstruction of Financial Assets And Enforcement of Security Interest Act, 2002, (the said Act) read with Rule 3 (1) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 (the said Rules). In exercise of powers conferred under Section 13(2) of the said Act read with Rule 3 of the said Rules, the Authorised Officer has issued Demand Notices under section 13(2) of the said Act, calling upon the Borrower(s), to repay the amount mentioned in the respective Demand Notice(s) issued to them. In connection with above, notice is hereby given, once again, to the Borrower(s) to pay within 60 days from the publication of this notice, the amounts indicated herein below, together with further interest from the date(s) of Demand Notice till the date of payment. The detail of the Borrower(s), amount due as on date of Demand Notice is: **21/11/2016** and security offered towards repayment of loan amount are as under:-

Name of the Borrower (s) / Guarantor (s)	Demand Notice Date and Amount	Description of secured asset (immovable property)
Ms. Nirmala Mukund Mane	21/11/2016 Rs. 31,52,038/-	All that part and parcel of property being House No. 08, Sai Shradha Enclave, Phase-1, Gut No. 86/P, Nakshatrawadi, Aurangabad

If the said Borrowers fail to make payment to IIFL as aforesaid, IIFL may proceed against the above secured assets under Section 13(4) of the said Act, and the applicable Rules, entirely at the risks, costs and consequences of the Borrowers.

Place : Aurangabad Date: 02-12-2016 Sd/- Authorised Officer India Infoline Housing Finance Limited

Bombay Rayon Fashions Limited
CIN No. L17120MH1992PLC066880
Registered Office: D-1st Floor, Oberoi Garden Estates, Chandivali Farms Road, Chandivali, Andheri (East), Mumbai 400 072.
Tel: 022-39858800 Fax: 022-39858700
Website : www.bombayrayon.com; Email : investors@bombayrayon.com

NOTICE

Notice is hereby given pursuant to Regulation 47 read with Regulation 29, Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, with Stock Exchanges that a meeting of the Board of Directors of the Company will be held on Tuesday, December 13, 2016 inter alia to consider, approve and take on record the Un-audited Financial Results of the Company for quarter/half year ended on September 30, 2016.

We also advice that further details will be available on the website of the company i.e. at www.bombayrayon.com and also on the website of BSE Limited (www.bseindia.com) and National Stock Exchange of India Limited (www.nseindia.com).

For Bombay Rayon Fashions Limited
Sd/-
Prachi Deshpande
Company Secretary

Place : Mumbai
Date : 1st December, 2016

VASCON ENGINEERS LIMITED
Registered Office: 15/16, Hazari Baug, L.B.S. Marg, Vikhroli (W), Mumbai-400 083, India, Tel.: +91 22 2578 1143
Corporate Office: Vascon Weikfield Chamber, Behind Hotel Novotel, Opposite Hyatt Hotel, Nagar Road, Pune-411014.
Tel.: +91 20 3056 2200, Fax: +91 20 30562600.
E-mail: compliance.officer@vascon.com,
Corporate Identity Number: L70100MH1986PLC038511
www.bseindia.com, www.nseindia.com

NOTICE

Pursuant to Regulation 29 and 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, Notice is hereby given that, a meeting of Board of Directors of the Company will be held on **Tuesday, December 13, 2016** inter alia to consider, approve and take on record the Unaudited Financial Results of the Company (reviewed) for the quarter ended September 30, 2016.

For Vascon Engineers Limited
D. Santhanam
Chief Financial Officer

Place : Pune
Date : December 1, 2016

PUBLIC NOTICE

This public notice is issued by **Sony Pictures Networks Distribution India Private Limited** (formerly known as MSM Media Distribution Private Limited) (CIN:U92490MH2015PTC263107), having its regd. office at Interface Bldg. No. 7, 4th floor, Off. Malad Link Road, Malad (W), Mumbai – 400 064 for and on behalf of the following broadcasters:

a) **Sony Pictures Networks India Private Limited** (formerly known as Multi Screen Media Private Limited) having channels, namely, SET, SAB, SET MAX, MAX 2, SET PIX, MIX, SIX, PAL, AXN, ANIMAX, SONY ESPN (formerly SONY KIX), AATH, AXN HD, SET HD, SIX HD, PIX HD, SONY ESPN HD AND MAX HD ("SPN Channels")

b) **TV Today Network Limited** having channels, namely, AAJ TAK, INDIA TODAY and TEZ ("TVTN Channels")

This is to inform the subscribers of the below mentioned Cable Operator(s) that signals of the subscribed television channels of above broadcasters (as applicable) are likely to be disconnected after three weeks from today for the reasons stated below:

Sr. No.	Name of Cable Operator and City	Channels to be Disconnected	Affected Area (Territory)	Reason(s)
1	Lucky City Cable Network – Wardha; Bhugaon	SPN Channels & TVTN Channels	Parts of Bhugaon Village, Lloyed Qtr Area, Sevagram, Waigaon	Non Payment of Outstanding Dues

All the areas serviced by the above named Cable Operator(s) and their respective franchisees in the Territory will be accordingly affected.

PUBLIC NOTICE

This public notice is issued by **Sony Pictures Networks Distribution India Private Limited** (formerly known as MSM Media Distribution Private Limited) (CIN:U92490MH2015PTC263107), having its regd. office at Interface Bldg. No. 7, 4th floor, Off. Malad Link Road, Malad (W), Mumbai – 400 064 for and on behalf of the following broadcasters:

a) **Sony Pictures Networks India Private Limited** (formerly known as Multi Screen Media Private Limited) having channels, namely, SET, SAB, SET MAX, MAX 2, SET PIX, MIX, SIX, PAL, AXN, ANIMAX, SONY ESPN (formerly SONY KIX), AATH, AXN HD, SET HD, SIX HD, PIX HD, SONY ESPN HD AND MAX HD ("SPN Channels")

b) **TV Today Network Limited** having channels, namely, AAJ TAK, INDIA TODAY and TEZ ("TVTN Channels")

This is to inform the subscribers of the below mentioned multi system operator(s)/cable operator(s) and its franchisees that signals of the subscribed television channels of above broadcasters (as applicable) are likely to be disconnected after three weeks from today for the reasons stated below:

Sr. No.	Name of Multi System Operator(s)/ Cable Operator (s) and City	Channels to be Disconnected	Affected DAS Area(s) ("Territory")	Reason(s)
1	Home Systems Pvt. Ltd.; Mumbai	SPN Channels & TVTN Channels	Das Phase 1 Notified Area of Municipal Council of Greater Mumbai Area And Phase II Notified Area of Thane, Navi Mumbai And Aurangabad City And Parts of Jalna City	Non Payment of Outstanding Dues & Non Execution of Interconnection Agreement

All the areas serviced by the above named multi system operator(s)/cable operator(s) and their respective franchisees in the Territory will be accordingly affected.

PUBLIC NOTICE

Notice is hereby given to the public at large that we are investigating the title of the undermentioned Property owned by our Client Mr. Hemant Lalbhai Contractor.

Any person(s) including as individual, a company, banks, non-banking financial institution, a firm, an association of persons or a body of individuals whether incorporated or not, lenders and/or creditors having any objection or any claim, right, title and/or interest in the said Premises or any part(s) thereof by way of sale, agreement for sale, memorandum of understanding, letter of allotment, exchange, gift, mortgage, pledge, charge, lien, lease, tenancy, trust, maintenance, succession, inheritance, possession, attachment, license or any liability or commitment or otherwise howsoever are hereby required to make the same known in writing to the undersigned, along with notarized documentary proof in support thereof, within a period of 14 (fourteen) days from the date of publications hereof, failing which, it will be presumed that no valid rights, claims, objections and etc. subsists and all such rights, objections, claims and etc., if any, shall be deemed as waived and abandoned for all intent and purposes.

THE SCHEDULE ABOVE REFERRED TO

ALL THAT piece and parcel of land bearing CTS No. G/362 admeasuring 1,526 sq. yards equivalent to 1,275.9 sq. metres or thereabouts, of Village Bandra, Taluka Andheri, together with bungalow standing thereon known as 'Suvaas', and lying being and situated at S.V. Patel Road, Santacruz (W), Mumbai 400 054, and within the Registration District and Sub-District of Bandra and Mumbai Suburban, and bounded as follows:-

On or towards the North : by DP Road;
On or towards the South : by land bearing CTS No. G/364;
On or towards the East : by land bearing CTS No. G/363 (Arya Vidya Mandir School);
On or towards the West : by DP Road;

Dated 2nd day of December, 2016

Manthan Unadkat
Unadkat & Co.
Law Offices
407, Rustomjee Sangam, SV Road, Santacruz (W), Mumbai 400 054.

PUBLIC NOTICE

NOTICE UNDER RULE 3(2) OF THE RULES FOR LICENSING AND CONTROLLING PLACES OF PUBLIC AMUSEMENTS (OTHER THAN CINEMAS) AND PERFORMANCES FOR PUBLIC AMUSEMENTS INCLUDING GAMES RULES 1960.

Date From : 02/12/2016 to 02/01/2017

Please take notice that **M/s. Iora Hotels Private Limited**, has applied to the Commissioner of Police, Brihan Mumbai for grant of Police No Objection Certificate for construction of the proposed star category residential hotel Building at **C.T.S. No.145(A)(part), Sahar village, land parcel no.-NS-C 04, Sahar road, Andheri (East), Mumbai.** And bounded as under:-

- 1) On or towards the East - Plot bearing NS-C 03
- 2) On or towards the West - Sahar Road
- 3) On or towards the North - 12.00 m wide proposed road
- 4) On or towards the South - Vacant plot

Notice is hereby given that any objection to the construction of the said star category residential Hotel, Building should be lodged with the Commissioner of Police, Brihan Mumbai (Theatre Branch) On or before 15 DAYS. Any objection received after that, shall not be taken into consideration.

Sd/- Sr. Inspector of Police
Desk-X (Theatre Branch)
For Commissioner of Police.
Brihan Mumbai.

Form 50
[Regulation 60(4)]

BEFORE THE RECOVERY OFFICER
DEBT RECOVERY TRIBUNAL, I
5th Floor, Scindia House, N.M.Marg, Ballard Pier, Mumbai - 400 038.
RECOVERY PROCEEDING NO. 14 OF 2014
IN
ORIGINAL APPLICATION No. 25 OF 2013

Exh. No.7
Next Date: 29.12.2016

... Applicants
... Defendants

DEMAND NOTICE

To,
Mr. Naresh Kantilal Shah
Sole proprietor of M/S. MINRISH TRADE ORGANISATION, having its office at -
(i) Office No. 1, Ground Floor, 14 Shabbir Building, M.P. Agiary Lane, Near Novelty Cinema, Grant Road (East), Mumbai - 400 007.
(ii) Shop No. 1, Shaparia Building, 72/74, Rajaram Mohan Roy Road, Mumbai - 400 004.
(iii) Godown at D-8/7, T.T.C. Industrial Area, Next to Aditya Coating Ltd. Near Ranbaxy Co., Turbhe, Navi Mumbai

In the view of the Recovery Certificate issued in O.A.No.25 of 2013 passed by the Hon'ble Presiding Officer, DRT-I, an amount of **Rs.5,20,30,372.27 in words (Rupees Five Crores Twenty Lakhs Thirty Thousand and Three Hundred Seventy Two and Paise Twenty Seven Only)** plus cost and interest is due from you.

You are hereby called upon to deposit the above sum within **fifteen days** of the receipt of the Notice, failing which the recovery shall be made as per rules.

In addition to the sum aforesaid, Defendant is liable to pay:

- (a) Simple interest @ 18.25% p.a from 18/12/2012 till realisation of dues in full.
- (b) Costs of Rs. 1,50,000/- awarded plus charges and expenses incurred in respect of the service of this Notice and other process that may be taken for recovering the amount due.

Given under my hand and seal of the Tribunal on this 22nd day of November 2016.

[CH.V.S.N. Murthy]
Recovery Officer,
Debt Recovery Tribunal, I
Mumbai

(Seal)

IN THE HIGH COURT OF JUDICATURE AT BOMBAY
ORDINARY ORIGINAL CIVIL JURISDICTION
COMPANY SCHEME PETITION NO. 725 OF 2016
CONNECTED WITH
COMPANY SUMMONS FOR DIRECTION NO. 449 OF 2016
In the matter of the Companies Act, 1956 (1 of 1956);
AND
In the matter of Sections 391 to 394 of the Companies Act, 1956;
AND
In the matter of Scheme of Arrangement between Sumer Builders Private Limited ("SBPL" or "the Demerged Company") and Lookar Properties Private Limited ("LPPL" or "The Resulting Company") and their Respective Shareholders and Creditors

SUMER BUILDERS PRIVATE LIMITED
a company incorporated under the Companies Act, 1956 having its registered office at 220, Commerce House, 140 N.M. Road, Fort, and Mumbai-400023 Petitioner Company

NOTICE OF PETITION

A Petition under Sections 391 to 394 of the Companies Act, 1956 for an order Sanctioning the Scheme of Arrangement of Sumer Builders Private Limited with Lookar Properties Private Limited and their respective shareholders and creditors ("the Scheme") presented by **SUMER BUILDERS PRIVATE LIMITED**, the Petitioner Company on 1st day of July, 2016 and was admitted by this Hon'ble Court on 27th day of October, 2016 and originally fixed for hearing before the Hon'ble Judge taking Company matters on Thursday, 08th day of December, 2016 and now adjourned to Friday, 09th December, 2016.

Anyone desirous of supporting or opposing the said Petition should send to the Petitioner's Advocate, notice of his intention signed by him or his advocate not later than two days before the date fixed for the hearing of the Petition and the grounds of opposition or a copy of affidavit shall be furnished with such notice.

A copy of the Petition will be furnished by the Petitioner's Advocate to any person requiring the same on payment of the prescribed charges for the same.

Sd/-
Dated this 2nd day of Dec, 2016
M/S RAJESH SHAH & CO.
Advocates for the Petitioner,
16, Oriental Building 30, Nagindas Master Road, Flora Fountain, Mumbai - 400 001

IN THE HIGH COURT OF JUDICATURE AT BOMBAY
ORDINARY ORIGINAL CIVIL JURISDICTION
COMPANY SCHEME PETITION NO. 726 OF 2016
CONNECTED WITH
COMPANY SUMMONS FOR DIRECTION NO. 450 OF 2016
In the matter of the Companies Act, 1956 (1 of 1956);
AND
In the matter of Sections 391 to 394 of the Companies Act, 1956;
AND
In the matter of Scheme of Arrangement between Sumer Builders Private Limited ("SBPL" or "the Demerged Company") and Lookar Properties Private Limited ("LPPL" or "The Resulting Company") and their Respective Shareholders and Creditors

LOOKAR PROPERTIES PRIVATE LIMITED
a company incorporated under the Companies Act, 1956 having its registered office at 217, Commerce House 140 N.M Road, Fort, Mumbai-400023. Petitioner Company

NOTICE OF PETITION

A Petition under Sections 391 to 394 of the Companies Act, 1956 for an order sanctioning the Scheme of Arrangement of Sumer Builders Private Limited with Lookar Properties Private Limited and their respective shareholders and creditors ("the Scheme") presented by **LOOKAR PROPERTIES PRIVATE LIMITED**, the Petitioner Company on 1st day of July, 2016 and was admitted by this Hon'ble Court on 27th day of October, 2016 and originally fixed for hearing before the Hon'ble Judge taking Company matters on Thursday, 08th day of December, 2016 and now adjourned to Friday, 09th December, 2016.

Anyone desirous of supporting or opposing the said Petition should send to the Petitioner's Advocate, notice of his intention signed by him or his advocate not later than two days before the date fixed for the hearing of the Petition and the grounds of opposition or a copy of affidavit shall be furnished with such notice.

A copy of the Petition will be furnished by the Petitioner's Advocate to any person requiring the same on payment of the prescribed charges for the same.

Sd/-
Dated this 2nd day of Dec, 2016
M/S RAJESH SHAH & CO.
Advocates for the Petitioner,
16, Oriental Building 30, Nagindas Master Road, Flora Fountain, Mumbai - 400 001

Edelweiss
Ideas create, values protect

EDELWEISS ASSET RECONSTRUCTION CO. LTD.
CIN - U67100MH2007PLC174759, Edelweiss House, 3rd Floor, Off C.S.T. Rd., Kalina, Mumbai-98.

E-AUCTION SALE OF "SECURED ASSETS" A/c - M/s. First Winner Lifestyle Limited

Offers are invited for e-auction sale of the following Secured Assets hypothecated by **M/s. First Winner Lifestyle Ltd.** (formerly known as M/s. Realgold Exports Pvt. Ltd.) (hereinafter referred to as "Borrower") and mortgaged by M/s Rikosh Fashions (P) Ltd. ("Guarantor") for the financial assistance availed by the Borrower on "as is where is basis", "as is what is basis", "whatever there is basis" and "no recourse basis" under the provisions of the Securitisation and Reconstruction of Financial Asset and Enforcement of Security Interest Act, 2002 (the Act) read with the Security Interest (Enforcement) Rules, 2002, the possession of which was taken by the Authorised Officer (AO) of Edelweiss Asset Reconstruction Company Limited (hereinafter referred to as "EARC").

Description of Secured Assets	Reserve Price (Rs.Lakhs)	Earnest Money Deposit (EMD) (Rs. Lakhs)	Bid Increment (Rs. Lakhs)	Date of Inspection of Secured Assets	Last Date of Submission of online Bid	Date & time of e-auction
LOT-I Plant & Machinery at C-8/1, Tarapur MIDC, Palghar	36.00	3.60	0.50	December 15, 2016, between 11.00 AM and 5.00 PM	Before 5.00 PM on January 05, 2017	January 06, 2017 at 12.00 noon to 1.00 PM with unlimited extensions of 5 minutes each
LOT-II - Office at Maker Bhavan No. 3, New Marine Lines, Mumbai	120.00	12.00	1.00	December 16, 2016, between 11.00 AM and 5.00 PM	Before 5.00 PM on January 05, 2017	January 06, 2017 at 3.00 PM to 4.00 PM with unlimited extensions of 5 minutes each

Brief Description of the Secured Assets

Lot I - All that Plant & Machinery at land known as Plot No. C-8/1, in the MIDC Tarapur Industrial Area, village Kolvade, Palghar District of M/s First Winner Lifestyle Ltd.

Lot II - Office No.408, 4th Floor, Maker Bhavan No.3, New Marine Lines, Mumbai (admeasuring 400 sq.ft. built up area) in the name of M/s Rikosh Fashions (P) Ltd.

Gist of the terms & conditions appearing in Bid Document:

1. The e-auction sale of Secured Assets is on "as is where is basis", "as is what is basis", "whatever there is basis" & "no recourse basis" for and on behalf of the Secured Creditors vide. EARC (in its capacity as Trustee of EARC Trust - SC 30).
2. In respect of the Secured Assets, EARC has outstanding dues of **Rs. 39,43,69,882.26/-** (Rupees Thirty Nine Crores Forty Three Lakhs Sixty Nine Thousand Eight Hundred Eighty Two and Twenty Six paise only) as on September 30, 2012 together with further interest and other expenses/costs thereon and further reduced by amounts recovered by State Bank of India (Assignor of EARC/EARC after the said date).
3. In case there is a discrepancy between the publications of sale notice in English and Vernacular Newspaper, then in such a case the English newspaper will supersede the vernacular newspaper and it shall be considered as the final copy, thus removing the ambiguity.
4. Bid document containing detailed terms and conditions of the Bid can be obtained from <https://edelweissarc.auctiontigger.net> between **December 03, 2016 to January 05, 2017**.
5. For participating in online e-auction sale, Bid Document should be submitted by **5.00 PM** on or before **January 05, 2017** along with EMD (equal to 10% of the Reserve Price) payable by way of RTGS/NEFT in the account of **Edelweiss Asset Reconstruction Company Limited** bearing account No. **0004103000054719**, IDBI Bank, Mittal Court, Nariman Point, Mumbai, IFSC Code No. IBKL0000004, along with copies of the PAN Card, Board Resolutions in case of Company, photo id and Address Proof. Once Online Bid is submitted by the Bidder, the same cannot be withdrawn. The secured asset shall be sold by the undersigned by way of **Electronic Public Auction at the dates and timing specified in the above table** in the premises of Edelweiss House, Off CST Road, Kalina, Mumbai-400 098 through e-Auction Agency **M/s e-Procurement Technologies Limited** at their website/portal <https://edelweissarc.auctiontigger.net> with auto extension clause, i.e. the end time of e-Auction will be extended by 5 minutes each time if bid is made before close of e-Auction
6. The EMD will not carry any interest. AO may retain EMD of the second highest Bidder up to 2 months from the date of opening of the Bids in order to consider the bid submitted by the second highest bidder in the event the successful bidder fails to pay the bid amount within the stipulated period.
7. The bidders may participate in the e-auction from their own office/place of their choice. Internet connectivity shall have to be arranged by each bidder himself/self. The Authorised officer and/or the service provider shall not be held responsible for the internet connectivity, network problems, system crash down, power failure etc. For details, help, procedure and online training on e-auction, prospective bidders may contact **M/s e-Procurement Technologies Limited (Auction Tiger)**; Contact number : **+91 79 4107 2508/22/23/24/25/26/27**; Toll Free Number: **1800 103 5342**; Whatsapp: **+91 937459724** email id : support@auctiontigger.net and prakash@auctiontigger.net
8. The successful Bidder will be required to deposit 25% of the sale price (including the EMD already deposited) immediately i.e. on the same day or not later than next working day of the confirmation of sale, as the case may be. The balance amount of the sale price is to be paid within 15 days of the confirmation of the sale. In case of failure to deposit the balance amount within the prescribed period, the EMD /deposited amount shall be forfeited.
9. AO reserves the absolute right and discretion to accept or reject any or all Bids or adjourn/postpone/cancel the sale/modify any terms and conditions of the sale without prior notice and/or without assigning any reasons in respect thereof. In case all the Bids are rejected, AO can negotiate with any of the bidders or other parties for sale of the Secured Assets. The decision of the AO shall be final and binding.
10. The bidders are requested in their own interests, to take inspection of the assets put up for auction and satisfy themselves about the nature and condition of the said assets and other relevant details pertaining to the abovementioned assets before submitting their bids. Statutory/Government dues if any like property tax, sales tax, excise dues and other dues if any, should be ascertained by the bidders.
11. The Secured Assets mentioned in the Bid Document is based on the charge created by the Borrower in favour of Secured Creditor. Interested parties are requested to verify details of the Secured Assets.
12. The Secured Assets is being sold free from charges and encumbrances of Secured Creditor only.
13. The successful Bidder will be required to bear all the necessary expenses like stamp duty, registration expenses and other incidental costs relating to sale and transfer of the Secured Assets. VAT @ 13.5% or as applicable is payable for Lot I on the Sale Consideration. Please note that the tax rate as advised by the Tax Team of EARC shall be final.
14. The Secured Asset mentioned at Lot I shall be removed within 60 days of the issuance of Sale Certificate.
15. There are no known statutory liabilities relating to the Secured Assets. If any such statutory liabilities are discovered at a subsequent stage, the same shall be solely dealt with by the Successful Bidder at his own costs and expenses.
16. The EARC or the Authorised Officer of EARC will not be held responsible for any charge, lien, encumbrance or any dues to the Government or anybody in respect of the Secured Assets.
17. The sale of the Secured Assets is subject to the terms and conditions prescribed in the SARFAESI Act and Rules, 2002 and the conditions mentioned hereinabove.
18. The Borrower/Guarantor may treat this as 30 days Sale Notice. The Borrower/Guarantor is hereby given a last and final opportunity to discharge the liability in full as stated above within 30 days from the date of this notice and reclaim the Secured Assets failing which the same will be sold as per the terms and conditions mentioned above.

Dated : December 02, 2016
Place : Mumbai

Authorised Officer
Ph. +91 22 4088 6090